

शासकीय आश्रमशाळा/ वस्तिगृहांना
गहू व तांदूळ पुरवठा करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शुद्धीपत्रक क्रमांक : शाआशा-२००६/प्र.क्र.१३/का.१३
मंत्रालय, मुंबई- ४००३२
दिनांक : २० जुलै, २००६

पहा : शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमांक : शाआशा-२००६/प्र.क्र.१३/का-१३,
दिनांक २२ मे, २००६

शुद्धीपत्रक : उपरोक्त दिनांक २२ मे, २००६ च्या शासन निर्णयातील परिच्छेद दोन मधील बाराव्या ओळीनंतर "आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी आवश्यक गहू व तांदूळ खरेदीची कार्यवाही खरेदी समिती (१) च्या मार्फत निविदा मागवून करावी." या ऐवजी "आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी आवश्यक गहू व तांदूळाची खरेदी शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र.शाआशा-१६०१/प्र.क्र.४३/का-१३, दिनांक ५ मे, २००१ मधील खरेदी समिती - १ मार्फत दर निश्चित करून भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सह.संघ मर्यादित, मुंबई यांचेकडून करावी" असे वाचावे.

संदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०७२११२०३३९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(वि.पु.कमळ)
कक्ष अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (५ प्रती).

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, मर्या., नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे सर्व प्रादेशिक व्यवस्थापक.

शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवडनस्ती